

12th July 2024

BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001
Scrip Code: 506690

National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 Symbol – UNICHEMLAB

Dear Sir,

Sub.: Compliance Under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')-Newspaper advertisement as per Rule 20

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed notice published in newspapers regarding e-voting information for the 61st Annual General Meeting of the Company in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of Listing Regulations in the following newspapers on 12th July 2024:

- 1. Mumbai edition of Business Standard
- 2. Mumbai Lakshdeep

Kindly take the same on your records.

Thanking you, FOR UNICHEM LABORATORIES LIMITED



PRADEEP BHANDARI
Head – Legal & Company Secretary

Encl: a/a

केनरा बैंक Canara Bank

🖟 सिंडिकेट Syndicate

REGIONAL OFFICE NASHIK

4 th floor, Roongta Supremus, Tidke Colony, Chandak Circle, Nashik, 422002

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT,

2002 READ WITH PROVISO TO RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 Notice Is Hereby Given To The Public In General And In Particular To The Borrower(s) And Guarantor(s) That The Below Described Immovable Property Mortgaged/charged To The Secured Creditor, The Symbolic Possession Of Which Has Been Taken By The Authorised Officer Of Canara Bank., Will Be Sold On "as Is Where Is", "as Is What Is" And " Whatever There Is" On13/08/2024 For Recovery of elow Mentioned dues of the of Canara Bank from Respective Borrower / Guarantor mentioned below

- 1 "										
S	Sr. Io.	Name and Address of Borrowers / Guarantors	Description of Immovable Properties	Possession Symbolic /Physical		EMD Rs.	Amount O/s. Liability (Rs.)	Bid Submision Date	Encumbrances	Authorized Officer Contact
	.	Borrower: Shri Pramod Dattatray Aher Address 1: Flat no. 03, Suleshwari Apartment, Mahalaxmi Nagar, Hirawadi, Panchavati, Nashik-422003 Address 2: Flat No. 21, First Floor, Trimbak Complex, Sahu Path, Nashik Road, Nashik- 422101	All that part and parcel of Flat No. 8, fourth floor, chandrabhaga Apartment, Plot No. 4, Survey No. 179/2/1 + 2/7 +8 +13 +14, built up area 925 sq. ft. near Chavhan Hospital, Panchavati-Hirawadi road, village Nashik, Tal. & Dist. Nashik in the name of Pramod Dattatray Aher BOUNDARIES PLOT : EAST: Plot No. 02, WEST: Adj. S.No.,NORTH: Plot No. 10, SOUTH:18 Mtr Road, BOUNDARIES FLAT: EAST: Open Space, WEST: Flat No. 07 & Staircase, NORTH: Open Space, SOUTH:Flat No. 09.	POSSESSION	Rs. 37,46,300/-	Rs. 3,74,630/-	Rs. 39,86,609.07/- + Interest applicable & other Charges	On or Before Dt 12-08-2024 at 04:00 pm	NOT KNOWN	Nasik City Main Branch, +91 9404553690

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Branch Manager, Canara Bank,

during office hours on any working day. Portal of E-Auction:https://c1india.com

Date: 09/07/2024 Place : Nashik



RHI Magnesita India Limited

Regd. Office : Unit No.705, 7th Floor, Lodha Supremus, Kanjurmarg Village Road, Kanjurmarg (East), Mumbai, Maharashtra - 400042 Phone No : +91-22-66090600; Fax No : +91-22-66090601

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 ("Rules"), amongst other matters, contain provisions for transfer of unclaimed dividend to Investor Education and Protection Fund ("IEPF") and transfer of shares, in respect of which dividend remains unclaimed for seven consecutive years or more to IEPF Account. Companies are required to inform the shareholders at the latest available address whose shares are liable to be transferred to the IEPF Authority three months prior to the due date of transfer of shares and simultaneously publish the notice in the

Individual communication is being sent to the registered address of the shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are iable to be transferred to IFPF

to-dividends.

In case the dividends are not claimed by the concerned shareholder(s) on and before 24 October 2024, necessary steps will be initiated by the Company to transfer shares held by the concerned shareholder(s) to IEPF without further notice in the following manner:

In case the Shares are held: In physical form- New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPf

registered in the name of shareholder will be deemed cancelled and non-negotiable

transfer of shares lying in shareholder's demat account in favour of IEPF

submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed to the Company to Skyline Financial Services Private Limited, registrar and transfer agent of the Compar along with requisite documents enumerated in Form IEPF-5.

The shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares o

Fax: +91 11 26812682, Email id: iepf@skylinerta.com

Sanjay Kumai **Company Secretary** (ICSI Membership No. :A17021)



trial Estate, Thane (W) - 400 604 **H.O.:** Lokmangal,1501, Shivajinagar Pune-5. Tele : 022-25829406, 25823040, Fax : 022-

2. Mrs. Suman Umesh Tiwari, (Co-Borrower) Add- House No 1292, Ram Nagar, near

Harekrishna temple Tal & Dist. Palghar Maharashtra 401404 Dear Sir/Madam.

Sub: Notice U/s. 13 (2) of Securitization & Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002.

1. That at your request, the following credit facilities have been sanctioned by Bank of Maharashtra, Navali Branch to you No. as Borrower You Nos. 2 stood as Co-borrowe for the repayment of the dues under or in respect of the credit facilities granted to you

Sr Nature & No Amount of Credit facility	Security	Present outstanding (as on 17.05.2024)
1 Term Loan- Rs. 13.50 Lakh Account No 60412006281 Cersai id- 20006538053	Equitable mortgage of Flat No101, Building Type –A,F wing, 1st floor, Shree Mahaganesh Apartment, Vinayak dham Village– Vevoor, Taluka & District–Palghar, Maharashtra 401404	Interest Rs. 57384/-

Note* Same Security is mortgaged against the credit facility given by Dandi Branci in Account no. 60436917683 having Overdues of Rs 4,79,000

have executed the necessary documents in favour of the Bank including the following documents and also created charge and securities in favour of the Bank as above

AG-8 Mortgagors Declaration for proposed Equitable Mortgage dtd **A.** dated- 28.03.2022 **B.** Dated-29.03.2022 C. Dated- 30.03.2022

i) The nature of charge: Equitable Mortgage ii) Description of the property mortgaged / hypothecated

That you have failed to adhere to the terms and conditions of the sanction and mad defaults and accordingly the account has been classified by the Bank as NPA on 08.04.2024 in accordance with the prescribed norms issued by Reserve Bank of India. In spite of our

conferred on the Bank under the Securitization and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI) and without prejudice to the rights of the Bank, the Bank hereby calls upon you to repay in fu @ contractual rate of interest plus charges, cost, expenses till date of realization within 60 days from the date of receipt of this notice; failing which, in addition to and without prejudice to the other rights available to the bank, the bank shall be entitled to exercise any / or all of the powers under Sub-Sec.(4) of Sec. 13 of the aforesaid Act in respect of these securities / properties enforceable under the Act, in which case you shall also be liable to further pay all costs, charges and expenses or other incidental

charges, which please note. The powers available under the Act inter alia include –

interest has been created as above mentioned together with the right to transfer by way

b) To take over the management of the business of the borrower including right to transfe by way of lease, assignment or sale and realizing the security.

c) To appoint any person as Manager to manage the secured assets, the possession of

d) To write to or issue notice in writing to any person, who has acquired any of the secured assets against which security interest has been created from whom any money is due

the Bank does not give up the said security and reserves its right to enforce the said security/ies before appropriate forum or otherwise as deemed fit.

7 The borrower's attention is invited to the provisions of sub-section 8 of Sec 13 of the Act

in respect of time available, to redeem the secured assets

SALE NOTICE **E-AUCTION DATE : 13/08/2024**



CIN: L28113MH2010PLC312871

Email: investors.india@rhimagnesita.com; Website: www.rhimagnesitaindia.com NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account

The provisions of Section 124(6) of the Companies Act 2013 ("Act") read with Investor ewspapers. This Notice is published pursuant to the provisions of the Act and Rules.

The complete details of these shareholders are being uploaded on the Company's websit https://www.rhimagnesitaindia.com/investors/shareholder-information/details-pertaining

on completion of necessary formalities. The original share certificate(s)which stand

In demat form- The Company shall inform the depository by way of corporate action for

The shareholders may note that in the event of transfer of shares and the unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by

the concerned Shareholder(s) uploaded by the Company on its web site https://www.rhimagnesitaindia.com/investors/shareholder-information/details-pertainingto-dividends. shall be treated as adequate notice in respect of issue of the new Share ertificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to the IEPF.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact Skyline Financial Services Private Limited. (Unit: RHI Magnesita India Limited). D-153 A.1st Floor Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020, Telephone no.: +91 11 41044923

For RHI Magnesita India Limited Sd/



25829731, **E-mail**: dzmthane@maha AY33/Thane/ SAREAESI/2024-25 Date: 18 05 2024

BY REGISTERED A.D./SPEED POST/HAND DELIVERY

 Mr. Umesh Radhesham Tiwari (Borrower), Add- House No 1292, Ram Nagar, near Harekrishna temple Tal & Dist, Palghar Maharashtra 401404

Nos.1 and 2. 2. That the details of the credit facilities, the securities charged in favour of the Bank and

th	the present outstanding dues are as under –						
Sr No	Nature & Amount of Credit facility	Security	Present outstanding (as on 17.05.2024)				
1	Term Loan- Rs. 13.50 Lakh Account No 60412006281 Cersai id- 20006538053	Equitable mortgage of Flat No101, Building Type –A,F wing, 1st floor, Shree Mahaganesh Apartment, Vinayak dham Village– Vevoor, Taluka & District–Palghar, Maharashtra 401404	Interest Rs. 57384/-				

3. That in consideration of the said credit facilities availed, the Borrowers and Guarantors

a) HL-1 Facility Agreement for Housing Loan dtd 28.03.2022

The details of the creation of charge are as under:

Name of the executant/s:. Mr. Umesh Radhesham Tiwari & Mrs. Suman Umesh Tiwari

Primary security: Flat no.-101, Building Type –A, F wing, 1st floor , Shree Mahaganesh Apartment, Vinayak dham Village – Vevoor, Taluka & district –Palghar , Maharashtra

epeated demands, the borrowers have not paid the outstanding amount in the account. 4. That you have still not repaid the dues of the Bank and hence in exercise of power

a) To take possession of the secured assets mentioned at 4(iii) wherein the security of lease, assignment or sale, for realizing the secured asset.

which will be taken over by us and the Manager shall manage the secured assets and any transfer of secured assets shall vest in the transferee all rights in or in relation to, the secured assets, as if the transfer had been made by you.

or may become due to you to pay us the money.

5. In case, any security is agriculture land, not enforceable under the SRAFAESI Act,

6. Please take a note that as per Section 13 (13) of the Act, after receipt of this notice, you are restrained from disposing off or dealing with the securities without our prior writter

> For Bank Of Maharashtra Narinder Singh Rai Chief Manager & Authorised Officer Asset Recovery Cell, Thane Zone

DhanlaxmiBank

Regional Office: Ground Floor, Thirumalai House, Road No. 29, Sion East,

NOTICE OF E- AUCTION OF GOLD JEWELLERY Whereas the below mentioned borrowers have been issued notices to pay their outstanding amounts towards loans against gold items (loans) availed by them from Dhanlaxmi Bank Ltd (Bank). Since the borrowers have failed to repay the dues in their loans, the Bank is constrained to conduct an auction of the pledged gold items described below. described below by way of Online Electronic Bidding (E-auction) through HTTP://GOLD.SAMIL.IN between 12:00(am/pm) to 3:30 (am/pm) on 22 July, 2024 on "As-is-where-is' and 'As-is-what-is' basis', condition without any guarantee, explicit or implied, on the purity or weight or any matter connected therewith, at the sole discretion of the Bank, for recovery of the dues of the Bank. The Bank reserves the right remove any of the following accounts from the auction and also to change the uction date and time without any prior intimation.

 SL No.
 Branch
 Acct No
 Name

 1
 Dombivili
 020956200044800
 SUSHANT SIDDHARTH DHOTRE

For further information with regard to weight, purity, minimum expected price, detailed terms and conditions and getting registered to participate in the auction etc., the interested bidders may login to the aforesaid website or contact the auction portal / the Bank. If the auction does not get completed on the same day due to time limit or for an other reasons, the Bank reserves the right to conduct the auction within 7 working days from the date of Auction or any date at the discretion of the Bank on the same terms and conditions by publishing the date and time of such action in the notice board of the Bank If the borrower is deceased, all the terms of the auction shall be applicable to his egal heirs also. The Borrower/s shall have right to redeem their pledged gold items t

Authorised Signatory For Dhanlaxmi Bank Ltd

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960, Act 156, Rule 1961, Rule 107 Attached: THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD. DIVISION OFFICE, Shivkrupa Bhavan 3rd Floor, Plot No R-225, T.T.C Industrial Area, MIDC, Rabale, Navi Mumbai - 400 701

FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY Whereas the undersigned being the Recovery officer of the Mr. Navnath Motiram Waragade under the Maharashtra Co-operative Societies rules, 1961

issue a demand notice date 03/02/2023 calling upon the judgment debtor. Shri/M/s. NAVALE GAVARAM SHANKAR/SHREENATH INTERNATIONAL (PROPRIETOR GAVARAM SHANKAR NAVALE) to repay the amount mentioned in the notice being Rs. 51,40,040/- in words (Rs. Fifty One Lakh Forty Thousand Forty Only.) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 03/02/2023 And attached the

property describe herein below. The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961 on this 20th Day of JUNE of the year 2024.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mr. NAVNATH MOTIRAM WARAGADE for an amount Rs. 63,98,688/- in words (Rs. Sixty Three Lakh Ninety

Eight Thousand Six Hundred Eighty Eight ONLY.) and interest thereon. **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

B/502, Bhagwati Greens - I, Sector No. - 23, Near Central Park. Kharghar, Navi Mumbai

SD/- MR. NAVNATH MOTIRAM WARAGADE Recovery Officer Date: 20.06.2024

Place: Kharghar. Navi Mumbai



Att- Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd. Mumbai Rule 107 Of Maharashtra Co. Op. Soc. Act 1960 Rule 1961



CIN: L99999MH1962PLC012451 Unichem Bhavan, Prabhat Estate, Off S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai - 400 102 Tel.: (022) 6688 8333 Website: www.unichemlabs.com E-mail Id.: shares@unichemlabs.com NOTICE OF 61ST ANNUAL GENERAL MEETING ('AGM') & REMOTE E-VOTING

Notice is hereby given that: 61st AGM of the Company will be held on Thursday, 8th August, 2024 at 2:00 p.m. IST through Video Conference ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 & Rules framed thereunder ('Act'), the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 ('Listing Regulations') read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI (collectively referred to as 'Relevant circulars'), without the physical presence of

mbers at a common venue to transact the business set out in the AGM notice The venue of the AGM shall be deemed to be at Plot 125, Kandivli Industrial Estate, Kandivli (West) Mumbai 400067

In terms of the Relevant circulars, the requirement of sending physical copy of the Notice and Annual Report to the Members have been dispensed with and accordingly, Notice and the Annual Report for the financial year 2023-2024 (Annual Report) have been sent by email or 11th July, 2024 to those Members whose email addresses are registered with the Company Depository Participant/s ('DPs').

www.unichemlabs.com and the websites of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and National Depository Security Limited ("NSDL") (www.evoting.nsdl.com). Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means or

The Notice and the Annual Report are also available on website of the Company a

esolutions proposed to be passed at AGM. Members holding shares either in physical form or dematerialised form, as on Thursday, 1st August 2024 (cut-off date), shall be eligible to cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of NSDL at www.evoting.nsdl.com. The Ordinary and Special Business, as set out in Notice will be transacted through voting by electronic means only.

All members may note that:

the remote e-voting shall commence on Monday, 5th August, 2024 at 9:00 a.m. IST;

the remote e-voting shall end on Wednesday, 7th August, 2024 at 5:00 p.m. IST; the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently;

the cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting and or through e-voting system during the 61st AGM, is Thursday, 1st August, 2024; any person, who becomes a Member of the Company after the Notice is sent by email and

is holding shares as on cut-off, may obtain the login ID and password by sending a request

at evoting@nsdl.com. However, if a person is already registered with NSDL for remote e

The process and manner of remote e-voting prior to and during the AGM, for members

voting then existing user ID and password can be used for casting vote; Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may participate in the AGM through VC/OAVM facility but will not be entitled to cast their vote during the AGM However, members participating in the AGM and who have not cast their vote by remote e-voting, will be entitled to cast their vote through e-voting system during the AGM;

holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have no registered their email addresses, is provided in the Notice. The details are also available or the website of the Company; Board of Directors of the Company has appointed Mr. Alwyn D'Souza (FCS No. 5559) of failling him Mr. Jay D'Souza (FCS No. 3058) of M/s. Alwyn Jay & Co., Practicing Company Secretaries as the Scrutinizer for conducting the process of remote e-voting and e-voting

In case of any queries/issues/grievances connected with attending the AGM and e-voting please contact Ms. Pallavi Mhatre, Sr. Manager, NSDL at 022 4886 7000 or send an emai to evoting@nsdl.com. For Unichem Laboratories Limited

Pradeep Bhandari

A14177

Head - Legal & Company Se

Date: 11th July, 2024 Place: Mumba

during the AGM in a fair and transparent manner;



MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960, Act 156, Rule 1961, Rule 107 Attached: THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD. DIVISION OFFICE, Shivkrupa Bhavan 3rd Floor, Plot No R-225, T.T.C Industrial Area, MIDC, Rabale, Navi Mumbai - 400 701

RECOVERY OFFICER

FORM "Z" (See sub-rule [(11)(d-1)] of rule 107) POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer of the Mr. Navnath Motiram Waragade under the Maharashtra Co-operative Societies rules, 1967 issue a demand notice date 03/02/2023 calling upon the judgment debtor.

Shri/M/s. NAVALE GAVARAM SHANKAR/SHREENATH INTERNATIONAL (PROPRIETOR GAVARAM SHANKAR NAVALE) to repay the amount mentioned in the notice being Rs.1.39.39.116/- in words (Rs. One Crore Thirty Nine Lakh Thirty Nine Thousand One Hundred Sixteen Only.) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 03/02/2023 and attached the property describe herein below.

The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961 on this 20th Day of JUNE of the year 2024.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mr. NAVNATH MOTIRAM WARAGADE for an amount Rs. 1,68,55,607/- in words (Rs. ONE CORORS SIXTY EIGHT LAKH FIFTY FIVE THOUSAND SIX HUNDRED SEVEN ONLY.)

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY B/502, Bhagwati Greens - I, Sector No. - 23, Near Central Park, Kharghar, Navi Mumbai

Date: 20.06.2024 Place: Kharghar, Navi Mumbai



Recovery Officer Att- Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd. Mumbai Rule 107 Of Maharashtra Co. Op. Soc. Act 1960 Rule 1961

SD/- MR. NAVNATH MOTIRAM WARAGADE

Mysore Sales International Limited SAND DIVISION

MSIL House, #36, Cunningham Road, Bengaluru - 560 052. Ph:080-22264021/25 e-Mail:msil.sand@msilonline.com No.MSIL/SAND/AKPL/2024-25

PUBLIC NOTICE The General Public are hereby informed that MSIL a

Government of Karnataka undertaking have imported Natural River Sand from Malaysia and currently a stock of 99,497 mts is stored at the Adani Krishnapatnam port premises, Nellore. The entire sand cargo is under the custody of Customs Authorities as per orders of the Honorable High Court of Karnataka. Hence the ownership of the entire sand cargo vests with MSIL only. It is reliably learnt that AKPL is contemplating for public auction of the above Sand Consignment on 15.07.2024 without any prior permission and approval of MSIL, Customs Authority, Directorate of Mines and Geology of AP. Hence the public are hereby cautioned to desist from participation in the said auction process. Violations if any would be at the cost and risk of the Individual participant.

By and on behalf of MSIL Authorized Signatory



[See Regulation 33(2) By Regd. A/D, Dasti failing which by Publicatio

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai - 400703

DEMAND NOTICE

NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961. RP NO. 89 OF 2024 BANK OF MAHARASHTRA

MR. VAIBHAV RAJU SAKPAL

CD-1 MR VAIRHAV RAJII SAKPAI (PROP- MS VAIRHAV ALITO) Residing At:- B/202, Maharana Pratap Nagar, Chandresh Lodha Marg, Achole Cross Road, Opposite Lodha School, Nallasopara (East), Taluka Vasai, District Palghar-401209. Also At.- Shop No.5, Raj Prabha Industrial Estate, Building No. 1, Sativali Road, Gokhivare, Vasai (East), Taluka Vasai, District Palghar - 401208.

1. This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders

ised by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in OA/175/2022 an amount of Rs.2.64.20.979.50 (Rupees Two Crore Sixty Four Lakh Twenty Thousand Nine Hundred Seventy Nine and Paise Fifty Only) along with pender ite and future interest and costs has become due against you (Jointly and severally). . You are hereby directed to pay the above sum within **15** days of the receipts of the

notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts - Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of yours assets on o before the next date of hearing. You are hereby ordered to appear before the undersigned on 03.09.2024 at 02.30 p.m

for further proceedings. In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay (a) Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings. (b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and

warrants and other processes and all other proceedings taken for recovering the

Given under my hand and the seal of the Tribunal, on this date : 10.07.2024



RECOVERY OFFICER -DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT-3

(DEEPA SUBRAMANIAN

RECOVERY OFFICER MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960, Act 156, Rule 1961, Rule 107

Bhavan 3rd Floor, Plot No R-225, T.T.C Industrial Area, MIDC, Rabale, Navi Mumbai - 400 701 FORM "Z" (See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer of the Mr. Navnath

Attached: THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD. DIVISION OFFICE, Shivkrupa

Motiram Waragade under the Maharashtra Co-operative Societies rules, 1967 issue a demand notice date 03/02/2023 calling upon the judgment debtor. Shri/M/s. NAVALE GAVARAM SHANKAR/SHREENATH INTERNATIONAL (PROPRIETOR GAVARAM SHANKAR NAVALE) to repay the amount mentioned in the notice being Rs. 51,40,040/- in words (Rs. Fiftv One Lakh Forty Thousand Forty Only.) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 03/02/2023 And attached the

property describe herein below. The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-

operative Societies Rules, 1961 on this 27th Day of JUNE of the year 2024. The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mr. NAVNATH MOTIRAM WARAGADE for an amount Rs. 63,98,688/- in words (Rs. Sixty Three Lakh Ninety

Eight Thousand Six Hundred Eighty Eight ONLY.) and interest thereon. **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

B/19, 1ST Floor, Ashoka Complex, Mafco Market, Sector 18, Sanpada, Navi Mumbai - 400 705.

SD/- MR. NAVNATH MOTIRAM WARAGADE Date: 27.06.2024

SEAL

Place: Kharghar.

Navi Mumbai

Recovery Officer Att- Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd. Mumbai Rule 107 Of Maharashtra Co. Op. Soc. Act 1960 Rule 1961

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/2117/2024

RECOVERY OFFICER MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960, Act 156, Rule 1961, Rule 107

Attached: THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD. DIVISION OFFICE, Shivkrupa Bhavan 3rd Floor, Plot No R-225, T.T.C Industrial Area, MIDC, Rabale, Navi Mumbai - 400 701 FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107) POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Motiram Waragade under the Maharashtra Co-operative Societies rules, 1961 issue a demand notice date 03/02/2023 calling upon the judgment debtor. Shri/M/s. NAVALE GAVARAM SHANKAR/SHREENATH INTERNATIONAL (PROPRIETOR GAVARAM SHANKAR NAVALE) to repay the amount mentioned in the notice being Rs.1,39,39,116/- in words (Rs. One Crore Thirty Nine Lakh Thirty Nine Thousand One Hundred Sixteen Only.) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed

Whereas the undersigned being the Recovery officer of the Mr. Navnath

to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 03/02/2023 and attached the property describe herein below. The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-

operative Societies Rules, 1961 on this 27th Day of JUNE of the year 2024. The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mr. NAVNATH MOTIRAM WARAGADE for an amount Rs. 1,68,55,607/- in words (Rs. ONE CORORS SIXTY EIGHT LAKH FIFTY FIVE THOUSAND SIX HUNDRED SEVEN ONLY.)

and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY B/19, 1ST Floor, Ashoka Complex, Mafco Market, Sector 18, Sanpada, Navi Mumbai – 400 705.

Place : Kharghar, Navi Mumbai

Date: 27.06.2024 (SEAL

Recovery Officer Att- Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd. Mumbai Rule 107 Of Maharashtra Co. Op. Soc. Act 1960 Rule 1961

SD/- MR. NAVNATH MOTIRAM WARAGADE

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) **Competent Authority,**

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 **Public Notice** Application No. 100 of 2024

The Samarth Nagar Lokhandwala Complex Co-operative Housing Societies Association Ltd., 71-C, Troika Apartments, 3rd Cross Road, Lokhandwala Complex, Taluka: Andheri, Dist. Mumbai Suburban, Andheri, Mumbai - 400053. Applicant Versus. (1) M/s. Oshiwara Land Development Corporation Pvt. Ltd., 71/73, Botawala Building, Apollo Street, Fort, Mumbai 400023 (2) Mr. Vinod Parshuram Mahajan, Chief Promoter Apollo Street, Fort, Mumbal 400023 (2) Mr. Vinod Parshuram Mahajan, Chief Promoter of Shri Swami Samartha Prasanna Co-op. Hsg. Society Ltd. (Proposed) Add.: Flat no. 302, Kamdhenu Building No.2, 3rd Floor, Apna Ghar, Unit no. 14 CHS Ltd., Lokhandwala Complex, Andheri West, Mumbai (3) Mrs. Samartha Development Corporation, 11-A, "Suyash", Near Amar Hind Mandal, Gokhale Road (North), DAdar West, Mumbai - 400025.Opponents and those, whose Interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property, :-

favour of the applicant society.

The hearing is fixed on 25/07/2024 at 3.00 p.m.

Claimed Area Unilateral Deemed conveyance of plot known as R.G. no. G-5 (Part) admeasuring 9276.69 sq. mtrs. out of total area of the said R.G. no. G-5 admeasuring 26330.60 sq. mtrs. of CTS no. 1/48/1A/3 in the village - Oshiwara, Taluka Andheri in Mumbai Suburban District in

> (Rajendra Veer) Seal District Deputy Registrar,
> Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-

Date: - 11/07/2024

receipt and Regn. Receipt.

ALL Persons claiming any interest in the said flat or any part thereof by way of sale gift, lease, inheritance, exchange, mortgage

Advocates 705/A, Bonanza, Sahar Plaza

Priyanka Rajesh Shah have entered into a registered Agreement for Sale dated 7/6/2024 [Regn. No.BDR4/6017/2024] with the Seller Mrs. Winnie Francis Noronha, for

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients viz

Mr. Rajesh Surendra Shah and Mrs

purchase of her Flat No.23, 2nd floor, DEVASHISH' in Vakola Devashish Co-op. lsg. Soc. Ltd., Aaram Society Lane Vakola, Santacruz (East), Mumbai 400055 e. 'the said flat'. The said Seller has represented to our clients that the following prior original title deeds in respect of the said flat have been lost/misplaced from he custody:- (1) Gift Deed dated 31/10/2014 between Mr. Nikhil A. Noronha as 'Donor nd Mrs. Vrinda Maria D'sa (Maiden Name Vrinda Maria Noronha) as 'Donee' [Regr No. BDR-1-8436-2014] alongwith its Stamp duty paid receipt and Regn. Receipt and (2) Gift Deed dated 2/5/2018 between Mrs. Vrinda Maria D'sa (Maiden Name Vrinda Maria Noronha) as 'the Donor' and Mrs. Winnie Francis Noronha as 'the Donee' [Regn No.BDR-1-5263-2018] alongwith its Stamp duty paid

charge, lien, trust, possession, easement attachment or otherwise howsoever are nereby required to make the same known to the undersigned at their office address mentioned hereunder within 15 days from the date hereof, failing which the said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be onsidered as waived SANTOSH R. SHETTY & ASSOCIATES

J.B. Nagar, Andheri E Mumbai 400059 Place: Mumbai Date: 12/07/2024



डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

ोकृत कार्यालयः नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व). मुंबई-४०००९३. **द्र**र.:+९१(२२)६१०२००००/१/२, **फॅक्स**:+९१(२२)२८३४३६६९, वेबसाईट:www.datamatics.com, ई-मेल:investors@datamatics.com, सीआयएन:एल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५

सूचना कंपनीचे समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तांतर

समभागधारकांना याद्वारे सूचित केले जाते की गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ च्या तरतुर्दीनुसार वेळोवेळी सुधारणा केल्यानुसा (नियम्), आर्थिक वर्ष २०१६–१७ साठी घोषित अंतिम लाभांश ज् सात वर्षांच्या कालावधीसाठी दाव . न केलेले राहतील ते २० ऑक्टोबर २०२४ रोजी IEPF मध्ये जमा केले जातील. संबंधित इक्रिटी शेअस ज्यावर लाभांश सलग सात वर्षे हक्क सांगितला गेला नाही ते देखील नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसा हस्तांतरित केले जातील.

. नियमानुसार सर्व संबंधित भागधारकांना वैयक्तिक सूचना पाठविण्यात आली आहे, ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे नियातुक्ताः तथ तथाया नागवातका प्रवासक तुष्पा गाठाव्यवात कार्या जार, व्याव राज्य जावश्यक्रिकः नियमातुक्ताः हस्तातरणास पात्र आहेतः आवश्यक तपशिलासह अशा भागायकांची यादी, ज्यांचे शेजसे आयर्ष्ट्रीएस प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यात हस्तांतरणास पात्र आहे असे कंपनीच्या https:// www.datamatics.com/about-us/investor-relations/unpaid-unclaimed-divi dend वर अपलोड केले आहे.

देय तारखेपुर्वी त्यांचे दावा प्रक्रियाकरिता देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभाशाकरिताची विनंती ९ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत कंपनी/कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे अर्ज करावे. जुर कंपनीला **९ ऑक्टोब्र, २०२४** पर्यंत अशा भागधारकांकडून कोणताही पत्र व्यवहार प्राप्त न झाल्या कंपनीकडून कायदा व अधिनियमात नमुद आवश्यकताची पुर्तता करून खालील पद्धतीने पुढील कोणतीही सूचना न देता अधिनियमात विहित प्रक्रियेनुसार अंतिम तारखेला आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरीत करतील.संबंधित भागधारकांनी विहित ई-फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज करून रत्यातरा करतात.स्वायत नामारकामा भावत इन्हाम अवश्वनस्व न नव्य आगराहित अर्ज करन आयर्डभीएए प्राधिकरणानहून शेअर्स व ताभाशावर दावा करण्याचा अधिकार प्राप्त करावा आणि कर्मक क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडे नमुना आयर्डभीएफ-५ मध्ये विहित आवश्यक दस्तावेजांच्या वास्तविक

कृपया नोंद असावी की, सदर नियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतरीत लाभांश रक्कम व शेअर्स याबाबत कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी: वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यासः कंपनीकडून नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे डिमेंट स्वरुपात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास: संबंधित भागधारकांचे डिमॅट खात्यात नियमानुसार विहित प्रक्रियेअंतर्गत आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतर करण्यास पात्र असतील पुढील माहिती/स्पष्टीकरणाकरिता भागधारकांनी खालीलप्रमाणे संपर्क करावा/लिहावे: कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी डाटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड, प्लॉट क्र.बी-५, पार्ट बी, क्रॉस लेन, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, दूर.:+९१-२२-

६६७१२१५१, ई-मेल: investorsqry@datamaticsbpm.com. श्रीमती दित्या कुमत, क्षेत्रिय अधिकारी, डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड, नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, दूर.:+९१-२२-६६७१२१५१, ई-मेल: investors@datamatics.com

सह।/-दिव्या कुमत ई.व्ही.पी., मुख्य लिगल अधिकारी व कंपनी सचिव

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरित

IIFL SECURITIES

CIN L99999MH1996PLC132983

Regd Office: IIFL House Sun InfoTech Park Road No.16V Plot No.B-23, MIDC Thane Industrial Area Wagle Estate Thane - 400604

Tel: (91 -22)3929 4000 / 4103 5000 / 62727000 Fax (91 -22 2580 6654

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. AARYAN SANDEEP NARAYANE the Authorised Person of IIFL SECURITIES LIMITED. registered trading member, having his registration with NSE Ltd. bearing No. NSE: AP1493563771, having office at, FLAT NO. 704 FLOOR-7, B WING, MEGHNA CHSL,

MUMBAI PIN - 400089 MAHARASHTRA is terminated by the undersigned on 09/07/2024, and is in process of closure. Hence, any person henceforth dealing with the above mentioned Authorised Person should do so at their own risk. IIFL Securities Limited. shall not be liable for any dealings with them.

Date: 11/07/2024_ Place: Mumbai

Authorised Signatory IIFL Securities Limited

For any information/request/queries/placing orders we request you to contact on 022-40071000/ Email Id-cs@iifl.com .

केनरा बैंक Canara Bank 🕸

सिंडिकेट Syndicate

कलिना शाखा, रत्ना प्लॉट क्र.३१०, कलिना-कुर्ला रोड, सांताक्रुझ, मुंबई-४०००२९ लॉकर भाडे थकबाकी व दंड रकमेकरिता मागणी सूचना व लॉकर उघडण्याची सूचना

तम्हाला येथे सचित करण्यात येत आहे की. आमच्याकडे तमच्यादारे सरक्षित ठेव लॉकर भाडे करारनामा संदर्भात आम्ही तम्हाला कंत्रा नुतनीकरणास तुमची इच्छा असल्यास तुम्हाला विनंती केलेले नोंद पत्रे पाठविले होते, जे ना-पोहोच होता परत प्राप्त झाली आणि/िकंव भाडे थकबाकी देण्याद्वारे लॉकर परत करणे किंवा भाडे कंत्राट नुतनीकरणाची आमची विनंतीची पुर्तता तुम्ही अद्यापी केलेली नाही. आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासून **७ दिवसात** भाडे व दंड रक्कम जमा करुन लॉकर परत करावे किंव भाडे कंत्राटाचे नृतनीकरण करावे. कृपया नोंद असावी की, यात तुम्ही कसूर केल्यास **कलिना शाखा** येथे दिनांक २९.०७.२०२४ रोजी स.११.३**०वा**. लॉकर उघडले जाईल आणि आम्हाला बा दिशी लॉकर उघडणे शक्य न झाल्यास पृढील सोयीस्कर दिवशी लॉकर उघडले जाईल याची तुम्हाला नविन सूचना दिली जाईल. कृपया नोंद असावी की, लॉकरवाबतीत शुल्क, भाडे व इतर खर्चाकरिता बँकेला देय असलेर्ल रक्कम लॉकरमधील वस्तुंचे मालकी हक्क केले जाईल. सदर मालकी हक्क केलेल्या वस्तुंची जाहीर लिलाव किंवा दलाल, लिलावकर्ते किंवा अन्य इतर प्रकारे खासगी विक्री मार्फत **१३.०८.२०२४ रोजी दु.१.००वा**. विक्री केली जाईल आणि त्या दिवशी विक्री करणे शक्य नसल्यास पुढील

गुल्क, भाडे व इतर प्रासंगिक खर्चाकरिता बँकेला देय असलेल्या रकमेकरिता योग्य विक्री प्रक्रिया केली जाईल आणि काही अधिक रक्कम , सस्त्यास तुमच्या नावे सस्पेन्स अकाऊंटमध्ये जमा केली जाईल, ज्यावर च्याज दिले जाणार नाही. जर विक्री केलेली रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम जमा करण्याची जबाबदारी तुमची असेल.

लॉकर थकबाकी व दंड थकबाकी असलेल्या भाडेधारकांची यादी

रिकर दिवशी विक्री केली जाईल, याची सूचना तुम्हाला दिली जाईल

अ.	सीबीएस लॉकर	लॉकर	भाड्याने घेणाऱ्याचे	पत्ता	लॉकर भाडे	
豖.	क्र.	क्र.	नाव		थकबाकी व दंड	
१	१२३००५२७९८४२	३८७	अनंत वामन सरदेसाई	ए१४, गोल्डन पेबल्स कोहौसो., सुंदर नगर, रोड क्र.२,	रु.१६७५६/-	
				कलिना, मुंबई-४०००९८.		
2	१२३००५२८१८४२	२९२	सुशिला सॅलिन्स एल.एएम	१५-१६, केन निकेतन, सुंदर नगर, कलिना, मुंबई-२९.	रु.२०७६८/-	
3	१२३००५३६८०१८	३५८	डेन्झिल ॲन्थोनी डिसोझा	३०४, नव स्वप्न अपार्टस्, चेंबूर लिंक रोड, कलिना,	रु.१६७५६/-	
				सांताक्रुझ (पुर्व), मुंबई.		
Х	१२३००५२५७५८९	११९	रमेश मदनपोत्रा	९/२, मथुरादास कॉलनी, कलिना, मुंबई-२९.	रु.१५८५७/-	
दिनांक: १२.०७.२०२४ व्यवस्थापक						
ठिक	ठिकाण: मुंबई कॅनरा बँक					

B FINSERV

कर्ज खाते तपशिल / कर्जदार व

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालयः सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कत्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. शाखा कार्यालयः कार्यालय क्र. ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्रमांक ७०२ मरोळ मरोशी रोड, संकस्थ पाडा वेल्फेअर सोसायटी, मरोळ अधेरी पूर्व, पूर्व, मुंबई, महाराष्ट्र- ४०००५९, प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील : नावःविश्वजीत तुषारकांत सिंग, ईमेल आयडी: vishwajeet.singh1@bajajfinserv.in, मोबा.क्र.: ९८१९४४१०२ आणि ९७६९६८८९४६/८६६९१८९०४८

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या ई-लिलाव विक्रीकरिता बाहिर सूचना

थेथे सर्वसाधारणपणे जनतेला सचना देण्यात येत आहे की खाली नमद केलेल्या कर्जदार /सह-कर्जदार /तारणकर्ताने बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड ('बीएचएफएल') कर वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा ('प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता') सरफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमांनुसार प्राधिकत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी. लाग व्याज, शल्क आणि खर्च इत्यादींच्या वसलीसाठी बोली लाव विक्री केली जाईल, जी बीएफएल ला देय आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री **दि. ९४. ०८. २०२४ रोजी** केली जात आहे आणि नियम ८ आणि ९ अंतर्गत जसे आहे जे आहे जसे आहे जेथे आहे. जे आहे जेथे आहे. कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर बोली लावली जाईल सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम (यापढे नियम म्हणन संदर्भित) आणि येथे नमद केलेल्या अटी व शर्तींवर

१. ई-लिलावाची तारीख व वेळ, २. इरठे जमा

जाामनदाराच नाव व पत्ता	तारीख व वेळ ४. मालमत्तेचे तपशिल	३. बोली वाढविणे			
कर्ज खाते क्र.: ४०५एचएमएल५७८०८२६०, ४०५एचएमएल५७८०९२०७, ४०५टीएचएल५७८१९६१५९४, ४०५टीएचएल५७८११६११ आणि ४०५टीएचएल५७८१३६९६ १. न्हल हसन (कर्जवार) पलॅट क्र.डी/३०४, रिलायबल टाउनशिप भोईडा पाडा, राजावली वसई, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०३ १. साबिरा खात्न (सह-कर्जवार) पलॅट क्र.डी/३०४, रिलायबल टाउनशिप भोईशाडा राजावली, वसई पूर्व वसई, पालघर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०८ एक्ण धकबाकी: ६. ५२,४९,४९/- (रुपये वावत्र लाख एकोणपनास हजार चारशे पक्षोणतीस फक्त) तसेच दि.०४.०७.२०२४ पासूनचे पुढील व्याज आणि जमा झालेल्या शुल्कांसह.	१. ई-लिलाव दिनां कः १४.०८.२०२४ रोजी स.११.००वा. ते दु.१२.००वा दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह २. इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसी सहः दि.१३.०८.२०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे) ३. निरीक्षणाची तारीख व वेळः दि.१२.०७.२०२४ ते १२.०८.२०२४ रोजी स.११.००वा ते दु.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान. ४) स्थावर मालमत्तेचे वर्णन क्र.१: फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, डी-विंग, रिलायबल टाउनशिप राजावली, वसई पूर्व ठाणे, महाराष्ट्र-४०१२०८ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. स्थावर मालमत्तेचे वर्णन क्र.२: फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, डी-विंग, रिलायबल टाउनशिप भोईपाडा राजावली, वसई पूर्व वसई, पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०८ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	मालमत्ता क्र.१ करिता राखीव किंमत : रू.१४,६३,०००/-(रूपये चौदा लाख त्रेसष्ट हजार फक्त) मालमत्ता क्र.१ करिता इरेंद्र : रू.१४६,३००/- (रूपये एक लाख सहेचाळीस हजार तीनशे फक्त) राखीव किंमतीच्या १०%. बोली वाढियो : रू.२५,०००/ (रूपये पंचवीस हजार फक्त) व अधिकाधिक. मालमत्ता क्र.२ करिता राखीव किंमत : रू.१४,५०,०००/-(रूपये चौदा लाख पन्नास हजार फक्त) मालमता क्र.२ करिता इरेंद्र : रू.१४५,०००/- (रूपये एक लाख पंचेचाळीस हजार फक्त) राखीव किंमतीच्या १०%. बोली वाढियोण : रू.२५,०००/ (रूपये पंचवीस हजार फक्त) व अधिकाधिक.			
जाहिर लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:					

- 🐫 जाहिर लिलाव जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर आयोजित केले जात आहे आणि बजाज फायनान्स लिमिटेडला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे.
- प्रतिभृत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही.
- ३. लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल
- 😮 ई-लिलाव https://bankauctions.in या पोर्टलद्वारे १४ ऑगस्ट २०२४ रोजी स. ११:०० ते दु. १२:०० पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल ५. तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया कंपनीची वेबसाइट युआरएल https://www.bajajhousingfinance.in/auction-notices पहा किंवा कोणत्यार्ह स्पष्टीकरणासाठी कृपया प्राधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधा.

२. मालमत्तेची इरठे

MAHATRANSCO

SRM E-TENDER NOTICE No. 04/ 2024-2025

The Superintending Engineer (Civil) EHV CCCM Circle, Airoli or pehalf of MSETCL (the employer) hereby invites SRM E-tende mentioned below from registered contractors of appropriate class with central or State Govt. /Semi Govt. Department and also registered unde M.S.E.T.C.L.'s SRM E-Tender registration system on Mahatransco SRM E-Tendering Website

Sr. No. RFx No. Name of work 7000031846 Civil works for metal spreading and other miscellaneous civil works at 220 KV Colourchem substation, Dist. Thane 7000032157 Civil works for repairs and resurfacing of existing asphalt road at 400 KV Nagothane substation

or further details visit our Website https://srmetender.mahatransco.in (Guest User) Contact Person: - Executive Engineer (Civil): Phone No. (022)-27601622 / Mob. No. +91 77680 00923

Superintending Engineer (Civil), Airoli,



सीआयएन: L99999MH1962PLC012451 दूर. : (०२२) ६६८८ ८३३३

वेबसाइट : www.unichemlabs.com ई-मेल आयडी : shares@unichemlabs.com ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व दूरस्थ ई-मतदानाची सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदी तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ ('सेबी') (सूची अनिवार्यता विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सची विनियमन) सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयादारे (एमसीए व सेबी यांच्याजारी लागू परिपत्रके (एकत्रितरीत्या 'संबंधित परिपत्रके' म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपा एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत ('सूचना') विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी कंपनीची ६१ वी

- ्रवार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") गुरुवार, ति. ०८.०८.२०२४ रोजी दु. २.०० वाजता सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हिडीओ कॉन्फरिसंग ('व्हीसी')/अद्दर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स एजीएमचे ठिकाण प्लॉट १२५, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेट, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७ येथ
- संबंधित परिपत्रकांच्या अंतर्गत, समासदांना सूचना व वार्षिकअहवाल यांच्या कागदोपत्री प्रतींची पाठवणी रहबातल आहे व त्यानुसार ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉॉझटरी पार्टिसिपंट्स ('डीपीज्') यांच्याकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करिताचा वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) ई-मेलदारे ११ ०७ २०२४ रोजी पाठवण्यात आला आहे.
- सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.unichemlabs.com</u> वर तसेच बीएसई लिमिटेड यांची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाइट www.nseindia.com वर तसेच नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (एनएसडीएल)च वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध असतील.
- कायद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व सेबीचे विनियमन ४४ (सूची विनियमन) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एजीएम करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपले मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे
- गुरुवार, दि. ०१.०८.२०२४ रोजीनुसार (निर्धारित अंतिम तारीख) कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरियलाडण्ड स्वरूपातील भागधारक असलेले सभासद एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या (दूरस्थ ई-मततान माध्यमातून www.evoting.nsdl.com वर आपले मत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देऊ शकतील. सूचनेत विहित सामान्य व विशेष विषयांवर केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देता येईल
- सर्व सभासदांनी कपया नोंद घ्यावी की :
- १. दूरस्थ ई-मतदान सोमवार, दि. ०५.०८.२०२४ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल
- दूरस्थ ई-मतदान बुधवार, दि. ०७.०८.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल.
- वरील दिनांक व वेळेपश्चात मतदानाकरिता एनएसडीएलकडून दूरस्थ ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल व सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल.
- ६१ व्या एजीएममध्ये दूरस्थ ई-मतदान किंवा ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्यासाठी पात्रत निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम तारीख गुरुवार. दि. ०१.०८.२०२४ अशी आहे
- ई-मेलद्वारे सूचनेच्या पाठवणीपश्चात एकादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारखेस शेअर धारक असल्यास सद्र व्यक्ती evoting@nsdl.com येथे विनंती पाठवून लॉग इन आयर्ड व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, एखादी यापूर्वीच एनएसडीएलकडे दूरस्थ ई-मतदानाकरिता नोंदणीकृ असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकेल.
- ६. एजीएमच्या आधी दरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीए न्या प्राप्त प्राप्त कर्याता प्राप्त कर्याता प्राप्त कर्याता प्राप्त क्षा प्राप्त क्षा प्राप्त क्षा प्राप्त प् सुविधेच्या माम्यमातून उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना एजीएमदरम्यान मत देता वेणार नाही. तथापि, एजीएममध्ये सहभागी असलेले व यापूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत न दिलेले सभासद एजीएम दरम्यान -मतदान प्रणालीचा वापर करून आपले मत देऊ शकतील
- डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेले, कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले तसेच भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील अशा भागधारकांकरिता एजीएमपर्वी दरस्थ ई-मतदानाद्वारे व एजीएमदरम्यान मतदानाची प्रक्रिया व स्वरूप सूचनेत दिलेले आहे. याचा तपर कंपनीच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे.
- दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया तसेच एजीएममध्ये ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. ऑल्विन डीसुझा (एफसीएस नं. ५५५९) यांची, त्यांच्या अनुपस्थितीत मे. ऑल्विन जय ॲन्ड कं.चे श्री. जय डीसुझा (एफसीएस नं. ३०५८ कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे. एजीएममध्ये उपस्थित राहणे व ई-मतदानासंदर्भात काही शंका/प्रश्न/तक्रारी असल्यास कृपया कु. पल्लर्व
- र्जाएननच्य उनात्या राह्न ४ हन्नायानात्यनात्र काल संभा त्रस्ता जात्या अस्त्यात कृत्या कृत स्टाट महात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनस्सडीएल यांना <u>evoting@nsdl.com</u> येथे संपर्क साधावा किंवा ०२२-४८८६ ७००० वर संपर्क साधावा.

यनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेड करिता प्रदीप भंडारी

प्रमुख - विधि व कंपनी सचिव

RESINS & PLASTICS LTD. सीआयएन:यु२५२०९एमएच१९६१पीएलसी०१२२२३

ि नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए-८, मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, क्रॉस रोड बी, स्ट्रीट क्र. ५, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर.क्र.:६१९८७०००, ई-मेल:info@resplast.com वेबसाईट:www.resplast.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची (सीआयएन यु२५२०९एमएच१९६१पीएलसी०१२२२३) **६३वी** वार्षिक सर्वसाधारण सभा **गुरुवार, ८ ऑगस्ट,** २०२४ रोजी स.१०.३०वा. आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्टी, किलाचंद कॉन्फरन्स रुम, आयएमसी इमारत, आयएमसी मार्ग, चर्चगेट, मुंबई-४०००२० येथे ६३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. ६३व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३–२०२४ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे

ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.resplast.com व htpps:// www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि ६३व्या एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयबाबत आवश्यक दस्तावेज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात रविवार, शनिवार व ६३व्या एजीएमच्या तारखेपर्यंत सार्वजनिक रजा वगळून सर्व दिवशी कार्यालयीन

सदस्यास सभेत उपस्थित राह्न मत देण्याचा अधिकार आहे तसेच त्यांच्या वतीने सभेत उपस्थित राहन पोलवर मत देण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे. प्रॉक्सी कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी नमुना कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात रजीएमपर्वी किमान ४८ तास अगोदर सादर करावेत.

नोंद दिनांक गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४ (नोंद दिनांक) रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्या विद्युत मतदान प्रणालीने ६२व्या एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विद्युत स्वरुपाने देता येईल. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद्र तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

ई-वोटिंग कालावधी **शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४ रोजी स.९.००वा.** प्रारंभ होईल आणि बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. नोंद दिनांक गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४ रोजी कंपनीच्या भरणा केलेले भांडवलात त्यांचे शेअर्सच्या सरासरीवर मतदान अधिकार असतील. रिमोट ई-वोटिंग व ई–वोटिंगबाबत सविस्तर माहिती एजीएम सूचनेच्या टिपमध्ये नमुद करण्यात आली आहे. रिमोट ई-वोटिंगने सदस्याने मत दिल्यानंतरही त्यास ६३व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. पारीख ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी सचिवचे श्री. पी.एन. पारीख (एफसीएस ३२७ व सीपी क्र.१२२८) किंवा त्यांच्या गैरहजेरीत मितेश धाबलिवाला (एफसीएस ८३३१ व सीपी क्र.९५११) यांची नियुक्ती केली आहे.

काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सदस्यांकरिता उपलब्ध असलेले फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यु) व ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क दूर.क्र.:०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० किंवा **श्रीमती प्राजक्ता पावले,** यांच्याकडे -evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे सदर तारखेला दिलेल्या यादीनुसार वास्तविक स्वरुपात किंवा विद्युत स्वरुपात (डिमॅट) भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या समभागधारकांना एजीएममध्ये घोषित झाल्यास ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.१०/- प्रत्येकीचे रु.७.०० प्रती शेअर्स (७०% दराने) लाभांश देण्याच्या उद्देशाकरिता **शुक्रवार, २ ऑगस्ट.** २०२४ ते गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पस्तक व भागहस्तांतरण पस्तक बंद ठेवण्यात येईल.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये रेझिन्स ॲण्ड प्लास्टिक्स लिमिटेडकरिता सही / -

दिनांकः ११ जुलै, २०२४ ठिकाणः मुंबई

(रुपेन चोक्शी) व्यवस्थापकीय संचालक

Notice is hereby given to the general public that, VIP Industries Ltd shares Folio 00403622 Cert Nos. 2629 Dist. Nos. 1606646 -1609125 Shares 2480 that are in the name of Aruna Virmani and Joint Lt Col Brijesh Virmani have been lost and same cannot be traced.

If found, I, Aruna Virmani may please be contacted at 9810467289.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जे.ए. ब्रेगेन्झा (श्री. जोआकीम अथॅन्सिओ ब्रेगेन्झा), र/ठि फ्लॅट क्र.२, इमारत जी/१०, जनकल्या कोहौसोलि., बांगुर नगर, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४ (यापुढें सदर फ्लॅट) हे सदर फ्लॅटमधील १००% शेअर्स, हित, अधिकार धारक होते तदस्यत्वाचा पुरावा म्हणून त्यांच्या नावे गगप्रमाणपत्र क्र.६६ जनकल्याण कोहौसोलि.ने वितरीत केले होते.

श्री. जे.ए. ब्रेगेन्झा यांचे मुंबई येथे १९.०४.१९८३ रोजी निधन झाले. त्यांच्या ह्यातीत त्यांनी जनकल्याण कोहौसोलि. यांच्याकडे नामांकनपत्र गदर केले होते. त्यांच्या पश्चात दोन कायदेशीः वारसदार श्रीमती मारीया ऑगस्ता बेगेन्झा (पत्नी) श्री. रुडॉल्फ ब्रेगेन्झा (मुलगा) हे आहेत. श्रीमती मारीया ऑगस्ता ब्रेगेन्झा यांचे

२५.०६.१९९१ रोजी निधन झाल्यानंतर सोसायटीने गप्रमाणपत्र क्र.६६ श्री. रुडॉल्फ ब्रेगेन्झा यांच्य गवे हस्तांतर केले

आता श्री. रुडॉल्फ ब्रेगेन्झा यांनी सदर फ्लॅटमधील यांचे १००% शेअर्स व हित त्यांची कायदेशीर ारसदार पत्नी श्रीमती ॲना क्लिओफास बेगेन्झ गणि टोन मले नामे श्री रॅन्डॉल्फ बेगेन्या व श्री ाल्फ ब्रेगेन्झा यांच्या नावे बक्षीस म्हणन दिले.

जर कोणा व्यक्तीस. कायदेशीर वारसदार/दावेदार माक्षेपकर्ता यांना सदर फ्लॅटसबाबत १००% शेअर व हितबाबत विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार गरसाहक्क, ताबा किंवा इतर कोणत्याही स्वरुपाच गक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपा गोग्य दस्तावेजी पुराव्यांच्या प्रतींसह त्यांचे दावा आक्षेप खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचन ाकाशन तारखेपासून **१५ दिवसांच्या** कालावधीत कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा/आक्षे याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले नाईल आणि श्री. रुडॉल्फ ब्रेगेन्झा (स्वर्गीय श्री जे.ए. ब्रेगेन्झा) यांच्याकडून वर नमुद सदर फ्लॅटमधील १००% शेअर्स बक्षीस देण्यास नोंद ग्राधिकरणाद्वारे मंजुरी दिली जाईल.

वकील मनिषा प्रभु (वकील उच्च न्यायालय) अवमे कन्सल्टन्सी सर्विसेस ए२३/९१, समर्थ सदन, सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४ दिनांक: ११.०७.२०२४

PUBLIC NOTICE

Take notice that my client, Mr. Sandeep Sadashiv Chougule, has purchased a schedule property by singing an Agreement for sale dated June 25, 2024, with registration no BDR-18-11559-42. My client has purchased the said schedule property from Smt. Gyanmati Dalsingar Vishwakarma, wife of late Mr. Dalsinga Radri Vishwakarma as sole lega owner of the schedule property since the other legal heirs of Late Mr. Dalsingar Badri Vishwa karma namely 1) Mr. Arun Dalsingar Vishwakarma (Son), 2) Mr. Pankai Dalsingar Vishwakarma (Son), 3) Mr. Arvind Dalsingar Vishwakarma (Son), 4) Mrs. Saroi Sarvesh Sharma Nee Ms. Saroj Dalsingar Vishwa karma (Married Daughter), 5) Mrs Vandana Jaymangal Vishwa Dalsingar Vishwakarma (Married Daughter) signed and executed a registered Release Deed on June 10, 2024, in favour of their mother Smt. Gvanmati Dalsingar Vishwakarma in respect of the schedule property. My client as a lawful owner intends to obtain a loan on the said schedule property, hence the current notice is published with the intent to invite the claim of any other legal heir legal representative, or claimant of Late Mr. Dalsingar Badri schedule property.

All those persons having or claiming any right, title, claim o demand is state or interest by way of Sale, mortgage, transfei exchange, gift, device beguest trust, share, inheritance o otherwise howsoever into, over or upon the schedule property and/or claim to be in possession of the said schedule property or any part thereof are hereby required to give notice thereof in writing togethe with the supporting legal documents and particularly of any such right or claim to the undersigned in writing within 14 days from the date of publication hereof, failing which the claim if any, shall be deemed to have been eleased or waived and my clients shall Proceed ahead and obtain a loan without any reference to any such right, title, interest, claim or demand. Claims without any documentary proof and/or objection directly published in the Newspaper shall not be considered as valid. No claim/rights will be considered after notice period Schedule of the Property

All the piece and parcel of the property, Flat No. 301, 3rd Floor, Building No. 3, Wing- A, Sai Shankar S.R.A. Co-operative Housing Society Limited, C.T.S no. 330 part of Village Mogra Shankarwadi, Jogeshwari (East) Mumbai- 400 060, admeasuring 225 sq.ft. Carpet Area, situated or plot of land bearing C.T.S. No. 330 (part) in the Mogra Village, Shankarwadi and Taluka Andher and within local limits of Mumbai. Place:- Mumbai Date: - 12/07/2024

For Mr. Sandeep Sadashiv Chougule

Mr. Ganesh Y. Mirashigaonkar Advocate High Court 3-A/204, Eksar Laxminarayan CHS. Ltd., Opp. St. Rocks College

Eksar Road, Borivali (West)

Mumbai- 400 103

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

प्रोसेस जमा रू ५० /-

सानपाडा, नवी मुंबई जाहीर नोटिस

निशाणी क्र. ११ बेलापूर येथील एस.एस जाधव दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) यांचे न्यायालयात चौकशी अर्ज क्र. २६१/२०२४

श्री. सैफउद्दीन उर्फ सैफी मोहसीनभाई कादीयानी रा. सदनिका क्र. १६ , तिसरा मजला ब्लीस सी.एच.एस.ली., भुखंड क्र. ७ बी सेक्टर-३ , वाशी , नवी मुंबई -४००७०३ अर्जदार विरुद्ध श्री. शब्बीर मोहसीनभार्ड कादीयानी

रा. २१/१६बी, भोरा कॉलनी हरोनी बिल्डिंग, एम, जी, रोड कांदिवली, मुंबई -४००७०६ अर्जदार आणि सामनेवाला यांची आई मेहफूजा मोहसीन कादीयानी यांचे १७ ऑगस्ट २०२० रोजी ए/२०२,७३० रेकब टॉवर, ई एस पाटनवाला, घोडपदेव, मुंबई येथे निधन झाले सदर मयताच्या नावे

"SCHEDULE OF PROPERTY"

Flat No. 16, 3rd Floor, Kaveri Building, Bliss CHS Ltd; Plot No. 7B, Sector-3, Vashi, Navi-Mumbai, Tal & Dist. Thane. Admeasuring 500 Sq. Fts. Built-up area.

The value of the Property is Rs. 3,50,000/- (Rs. Three Lakhs Fifty Thousand Only) approximately. वरील मिळकतीवावत उक्त अर्जदाराचा वारस दाखला मिळण्याकरिता अर्ज दिला आहे त्यापेक्षा सदरहू

अर्जदार हे मयताचे वारसदार नव्हें असे कोणास समजविण्याचे असेल आणि वरील मिळकतीच्या वारस्

दाखल्याबद्दल कोणाचे हक्क अधिकार अथवा हितसंबंध अशी कोणत्याही प्रकारची तकार वैगेरे असल्यास त्याने तशी लेखी हरकत हूा जाहिरनामा प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत या यायालयात हजर होऊन दाखल करावी वरील मुदतीत कोणी योज्य हरकती न दाखविल्यास सदरहू कोर्टू वरील अर्जदार याचे हक्काबद्दल लागलीच परावा घेऊन त्यांचा हक्क शाबीत दिसल्यास त्याला सेंदरह मिळकतीचे वारस म्हणून दाखला

दिला जाईल व त्या आलेल्या हरकर्तीचा विचार केला जाणार नाही. २०२४ रोजी माझे सहीने दिले. माहे

हकुमावरून

सलेल्या मिलकतीचे वर्णन खालील प्रमाणे •

सही/-लिपिक दिवाणी न्यायालय (क. स्तर) बेलापुर

शिक्का

सही/-सहाय्यक अधीक्षक दिवाणी न्यायालय (क. स्तर) बेलापूर



अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर:९१-२२-३९८२९९९, फॅक्स:९१-२२-२४९५२९५५, ई-मेल:investors@alkem.com, वेबसाईट:www.alkemlabs.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की**, अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड**ची (कंपनी) पन्नासावी (५०वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ रोजी स.११.००वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी व त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय रोखे व प्रतिभूती मंडळ (सेबी) (सुचिबद्धता निवारण व अहवाल आवश्यकता) अधिनिमय २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.०५ मे, २०२० क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल २०२०, क्र.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, क्र.३९/२०२० दि.३१ डिसेंबर २०२०, क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२०, क्र.२०/२०२१ दि.८ डिसेंबर. २०२१, क्र.०२/२०२२ दि.५ मे, २०२२ , क्र.१०/२०२२ दि.२८ डिसेंबर २०२२ आणि क्र.०९/२०२३ दि.२५ सप्टेंबर, २०२३(यापुढे एमसीए परिपत्रके) तसेच एमसीए व सेबीद्वारा वितरीत अन्य लागु परिपत्रकांनुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. उपरोक्त परिपत्रिकांच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले आहे.

वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना कंपनीच्या www.alkemlabs.com/annual-reports.php वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. सदर एजीएम घेण्याची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com, कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

ई-मेल नोंद करण्याची पद्धत:

वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना आणि कंपनीकडून पुढील पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करण्यासाठी https://linkintime.co.in/EmailReg/ Email_Register.html वर क्लिक करून पुढील नोंदणी प्रक्रिया पुर्ण करावी. उपरोक्त नोंदणी प्रक्रियेबाबत काही प्रश्न, तक्रारी असल्यास सदस्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर इमेल करावा किंवा श्रीमती अश्विनी नेमलेकर, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३. द्र.:०२२-४९१८६००० वर कळवावे.

एजीएममध्ये मतदानाची पद्धत:

कंपनीकडून एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग स्विधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा पर्याय असेल. रिमोट ई-वोटिंग/एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

लाभांशाची अदायगी:

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, बुधवार, २९ मे, २०२४ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.२/- प्रत्येकीचे रु.५/- (रुपये पाच फक्त) प्रती समभागांचे अंतिम लाभांश विचारात घेतले व शिफारस केले, जे आगामी एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेवर अवलंबून आहे. सदस्यांकडून मंजूर झाल्यास अंतिम लाभांश बुधवार, ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा नंतर दिले जाईल. ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले आहे त्या सदस्यांना विविध ऑनलाई हस्तांतर पद्धतीने विद्युत स्वरुपात अंतिम लाभांश दिले जाईल, ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले नाही त्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर डिव्हीडंड वॉरंटस् पाठविले जाईल.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा), वित्तीय कायदा २०२० चे सुधारित नुसार १ एप्रिल, २०२० रोजी किंवा नंतर कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश सदस्यांच्या हस्ते कर योग्य असतील तथापि कंपनीने लाभांश देते वेळी स्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागू असेल तो योग्य टीडीएस दर निश्चित करण्यासाठी सदस्यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार दस्तावेज सादर करावेत. सविस्तर कर दर, लागू कर दर प्राप्त करण्यास आवश्यक दस्तावेज एजीएम सूचनेत नमुद आहेत.

> अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता दिव्या मेवानी

ठिकाण: मुंबई दिनांक: ११ जुलै, २०२४

उपाध्यक्ष-विधी व उप-कंपनी सचिव

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०६९७६४५/४७, ०९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्कागार - अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeeppews@gmail.com.